

AUTHUM INVESTMENT & INFRASTRUCTURE LIMITED

CIN: L51109MH1982PLC319008

28th October, 2021

To

Department of Corporate Relationship BSE Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Scrip Code: 539177

The Calcutta Stock Exchange Limited

7, Lyons Range, Murgighata, Dalhousie, Kolkata, West Bengal - 700 001.

Scrip Code: 011262

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement – Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30^{th} September, 2021

In terms of Regulation 47 to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), as amended from time to time, please find enclosed herewith the newspaper advertisement for the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September 2021, published in the following newspapers:

Sr. No.	Newspaper	Date of Advertisement
1	Business Standard (English), All Editions	28/10/2021
2	Mumbai Lakshadeep (Marathi), Mumbai	28/10/2021

Kindly take the same on your record and acknowledge the receipt.

NO INFR

MUMBAI

Thanking you,

For Authum Investment & Infrastructure Limited

Hitesh Vora Company Secretary

Mem No.: A40193

Encl: A/a

Authum Investment & Infrastructure Limited

CIN No.: L51109MH1982PLC319008 .Website: www.authum.com, Email: info@authum.com, Ph: 022-67472117 Registered Office: 707, Raheja Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021.

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

Sr.		Qı	arter Ended	on	Half Yea	Year Ended	
No.	Particulars			30.09.2020			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations (Net)	17,159.25	40,128.24	4,698.75	57,287.49	4,709.36	25,536.90
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	16,237.42	39,513.52	2,331.10	55,750.94	2,125.73	15,725.82
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16,237.42	39,513.52	2,331.10	55,750.94	2,125.73	15,725.82
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14,675.42	29,860.52	1,851.10	44,535.94	1,645.73	13,530.82
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax)) and Other Comprehensive Income	1,10,784.17	93,105.63	18,453.12	2,03,889.80	36,977.29	97,466.85
6.	Equity Share Capital (face value of the share : Rs. 10 each)	1,698.45	1,613.93	1,152.81	1,698.45	1,152.81	1,613.93
7.	Earnings Per Share (Face Value of Rs.10\- Per Share) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic :	86.55	185.02	16.06	269.09	14.28	116.23
	9 Dilutari -	86.55	185.02	16.06	269.09	14 28	116.25

- ME.

 The above unsusted fraundal results for the quarter and half year oxided on 30 (30 201 have been reviewed by the Audit Committee and septomed by the Board at its meeting held on 35 (10 2011 after being eviewed and recommended by the Audit Committee on the same date. The Statutory Auditor of the company have carded out limited review of the othersald results and have issued an unmodified report. The above is an obtact of the detailed formal of Quarterly Firancial Results field with the Slock Exchanges under Regulation S3 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Firancial Results are available on the vested of the Slock contange (revrobserations) do no Company's beside (reviva-authorise) and Section (2011) and the Companies (2011) (the Act) and with the Companies (India Accounting Standards) (Hind ACS) annexed by the Companies (Indian Accounting Standards) Accepted in Indian.

Date: 26th October, 2021 Place: Mumbai



PARTICULARS

Net Profit for the period from ordinary activities before tax

Net Profit for the period from ordinary activities after tax

Total Comprehensive Income for the period after tax

Equity Share Capital Trace Value of Rs 10/- per share)

Reserve (excluding Revaluation Reserve as per balance sheet)

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

Kopran Ltd.

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

ended Financial Results are available on the Slobe Kardinge website waveseledia.com and wave beeindia com and on the Company's velocities wave Appraisable.

The Statement of standations and consolidated financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (find AS) prescribed under Section 133 of the Companies Act 2013, read with Rule 3 of the Companies (findian Accounting) standards (Rule, 2015, Companies (Indian Accounting) standards (Area Companies) (Indian Accounting) standards (Indian Acco

Half Year ended 30.09.2021

20289.25 3105.57 2344.71 2361.45

4,325.16 21,890.61

4,325.16



(Audited) 49,181.35 8.333.60

4,325.16 20,177.88

4,324.89

any. For Kopran Limited Surendra Somani Executive Vice Chairman



SCOOBEE DAY GARMENTS (INDIA) LIMITED

NOTICE

CHANGE OF NAME OF THE COMPANY
his is to inform that he name of the Company has been changed from "Vestory
aper And Boards (India) Limited" to "SCOGREE DAY GARBASTIS (INDIA) JUMITED
with effect from 30th September, 2021 as per fresh Centrificate of incorporation
ursuant to change of name issued by the Registrar of Companies, Kerala &
akenbadweep. The said change of name has been norified to the Stock Exchange
are noted the new name and made changes with effective from 21st October, 2021,
WICKDOYFF to "SCOGREEDA",
WICKDOYFF to "SCOGREEDA",
The change of name of the Company are formed and as of the change of name of the Company and affect any nights or obligations of the
onstitution of the Company and facet and yields for obligations of the
onstitution of the Company and affect any nights or obligations of the
onspany.

Company.

The fresh Certificate of Incorporation and approval from BSE for change of name are displayed on the website of the Company www.yobil.com.

For and on behalf of the Board of Directors of Scoobee Day Garments (India) Limited

RP-Sanjiv Goenka Group



Phillips Carbon Black Limited

Cin: L23109WB1960PLC024602

Regd. Office: 31, Netalj Subhas Road, Kolkata – 700001

Tele: +91 33 6625 1443, Fax: +91 33 22306844 / 22436681

Corporate Office: RPSG House, 2/4 Judges Court Road, 4th Floor, Kolkata – 700027, Flee: +91 33 4887 5500/0600

E-mail: pcbl@rpsg.in, Web: www.pcblltd.com

POSTAL BALLOT NOTICE

- POSTAL BALLOT NOTICE

 POSTAL BALLOT NOTICE

 Notice is hereby given to the Membras of PHILLIPS CARBON BLACK
 LIMITED (the 'Company'), pursuant to the provisions of Section 103
 and Section 10 of the Companies Act, 2013 ('the Act) read with Rule
 and Section 10 of the Companies Act, 2013 ('the Act) read with Rule
 2014, as amended from time to time ('Management Rules') nand with
 the Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated
 April 13, 2020 and Circular No. 10/2020 dated June 18, 2020, Circular No.
 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December
 31, 2020 and Circular No. 10/2021 dated June 12, 2020, Circular No.
 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December
 31, 2020 and Circular No. 10/2021 dated June 12, 2020, Circular No.
 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December
 31, 2020 and Circular No. 10/2021 dated June 12, 2020, Circular No.
 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 40/2020 dated December
 31, 2020 and Circular No. 10/2021 dated June 19, 2020, Circular No.
 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 10/2020 dated December
 31, 2020 and Circular No. 10/2020 dated June 19, 2020, Circular No.
 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 10/2020 dated December
 31, 2020 and Circular No. 10/2020 dated June 19, 2020, Circular No.
 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 10/2020 dated June 19, 2020, Circular No.
 33/2020 dated September 28, 2020, Circular
- we were lives to use Company for passing by means of Postal Ballot by way of voting through electronic means ("emote e-voting").

 In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Postal Ballot Notice will be sent only by email to all those Members whose email addresses are registered with the Company or with the Company's Registrar and Shara Transfer Agent, namely. Link linkine India Private Limited ("RTA") or with their respective Depository Participants or evolution of the Company of the Postal Selection of the Company Open Selection ("RTA") or with their respective Depository Participants or evolution ("RTA") or with their respective Depository Participants or evoluting facility by all its shareholders to cast their voting facility by all its shareholders to cast their votes electronically from their respective locations, receive the instructions provided in the Notes of the Postal Ballot Notice to cast their votes electronically from their respective locations, receive the Postal Ballot Notice, login ID and password for remote e-voting. The communication of the assent or desent of the Members would only the Company will also be available on the website of the Took Eschanges, namely, National Stock Exchange of India Limited (NBS) at www.nseindia.com and browbs Stock Exchange of India Limited (NBS) Limited (NBS). In the Agency for providing our remote electronic voting facility, at www.evoling.sate.ci.m.
- facility, at www.evoting.nsdit.com. Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company / Company's RTA, can get the same registered and can cast their wotes through remote e-voting and can obtain Notice of the Postal Ballot of the Company and / or logir ordendials for remote e-voting, by sending scanned copies of the following documents by small to the Company's RTA's email address, viz koltata@linkhitme.co.in or Company's email address, viz pbl.linvestor@psg.in:
- a) a signed request letter mentioning your Name, Folio Number and Complete Address;
 b) self attested scanned copy of the PAN Card;
- self attested scanned copy of any document (such as Aadhar Carc Driving License, Voter Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.
- The afore-mentioned information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars.

Company Secretary



SONA COMSTAR

SONA BLW PRECISION FORGINGS LIMITED

CIN: L27300HR1995PLC083037

Registered and Corporate Office: Sona Endave, Village Begumpur Khatola, Sector 35, Gurugram, Haryana – 122004, India Telephone: +91 0124 476 8200

E-mail: investor@sonacomstar.com, Website: wv w.sonacomstar.com

Standalone & Consolidated Statement of Profit and Loss for the quarter and half year ended 30th September 2021

			Stand	lalone					Conso	lidated		
Particulars	Quarter ended 30th September 2021 (Unaudited)	Quarter ended 30th June 2021 (Unaudited)	Quarter ended 30th September 2020 (Unaudited)	Half year ended 30th September 2021 (Unaudited)	Half year ended 30th September 2020 (Unaudited)	31st March 2021 (Audited)	Quarter ended 30th September 2021 (Unaudited)	Quarter ended 30th June 2021 (Unaudited)	Quarter ended 30th September 2020 (Unaudited)	Half year ended 30th September 2021 (Unaudited)	Half year ended 30th September 2020 (Unaudited)	31st March 2021 (Audited)
Income	(Ontadalica)	(Ontadatica)	(Ontadatica)	(Onadantea)	(Onlauditou)	(Audited)	(onadanca)	(Onadanca)	(Onlauditou)	(Onadalica)	(Onaddited)	(Addited)
Revenue from operations	3,031.32	2,640.05	1,866.21	5,671.37	2,583.42	7,671.73	5,856.94	5,007.47	3,843.02	10,864.41	5,376.66	15,663.00
Other income	2.44	0.23	461.77	2.68	466.79	767.21	5.52	1.67	4.95	7.19	20.83	23.41
Total income	3,033.76	2,640.28	2,327.98	5,674.05	3,050.21	8,438.94	5,862.47	5,009.14	3,847.97	10,871.61	5,397.49	15,686.41
Total expenses	2,246.03	1,987.67	1,404.19	4,233.69	2,141.75	6,030.68	4,696.87	4,040.07	2,901.77	8,736.94	4,440.96	12,547.42
Profit before exceptional items and tax	787.74	652.62	923.79	1,440.35	908.46	2,408.26	1,165.60	969.07	946.20	2,134.66	956.53	3,138.99
Exceptional item	-	(132.70)	-	(132.70)	-	139.06	-	(132.70)	-	(132.70)	-	139.06
Profit before tax	787.74	785.31	923.79	1,573.05	908.46	2,269.20	1,165.60	1,101.76	946.20	2,267.36	956.53	2,999.94
Total tax expense	200.42	201.36	98.39	401.78	95.13	388.78	283.30	279.48	224.65	562.77	235.46	848.31
Profit for the period/year	587.32	583.95	825.40	1,171.27	813.33	1,880.42	882.30	822.29	721.55	1,704.59	721.08	2,151.63
Other comprehensive (loss)/ income for the period/year	(0.10)	(0.10)	1.61	(0.19)	1.06	(19.38)	(2.11)	21.12	(15.47)	19.01	(8.11)	(12.45)
Total comprehensive income for the period/year	587.22	583.86	827.01	1,171.08	814.39	1,861.04	880.19	843.41	706.08	1,723.60	712.96	2,139.18
Earnings per equity share of face value of ₹ 10 each (not annualised)												
Earnings per share (Basic) (in ₹) Earnings per share (Diluted) (in ₹)	1.01 1.01	1.02 1.02	1.44 1.44	2.02 2.02	1.42 1.42	3.28 3.28	1.51 1.51	1.43 1.43	1.26 1.26	2.95 2.94	1.26 1.26	3.76 3.75

Date: 27th October, 2021 Place: Gurugram

- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of the Company, BSE and NSE.
- The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 27th October, 2021

For and on behalf of the Board of Directors of SONA BLW PRECISION FORGINGS LIMITED

Sdf-Vivek Vikram Singh Managing Director and Group Chief Executive Officer DIN: 07698495

CIN: L65191PN1994PLC076333 I Regd. Office: 2401, Gen. Thimmayya Road, Cantonment, Pune - 411 001. Corporate Office: 8th Floor, Tower 1, One Indiabulls Centre, 841 S. B. Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013.

(₹ in Lakhs)

Q2 FY 22 Performance Consolidated Net Profit up by **73%** to ₹1,147 crs (Y-o-Y) ROA at 1.29% (Annualised)




CRAR at











1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Bank website www.indusind.com.

Mumbai October 27, 2021

 $2. \ \ Information \ relating \ to \ Total Comprehensive Income \ and \ Other Comprehensive Income \ are not furnished \ as Ind \ AS is not yet made \ applicable to \ bank \ and \ and \ applicable to \ bank \ and \ applicable to \ bank \ applicable to \ applicable to \ bank \ applicable to \ applicable to$ Sumant Kathpalia Managing Director & CEO

एसटी कर्मचाऱ्यांचे 'पावती मक्त

अभियान'! नागपूर, दि. २७, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील काही आगारामध्ये काम गाराकडून स्वयस्फूतीने पावतीमुक्त आगार[®] अभियान चालवले जात आहे. या अभियानानुसार एकाही कामगार संघटनेला कामगारानी वार्षिक शुल्क देऊ नये असे आवाहन केले जात आहे. एसटीत कार्यरत कामगाराचा राघटनावरील विश्वास कमी होत असल्याचे हे संकेत समजले जात आहे. एसटी डळात महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना ही एकच मान्यताप्राप्त सघटना आहे. याखेरीज इतर २३ संघटना आहेत. या संघटनाकडून कामगाराच्या विषयावर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने केली जातात. परंतू, बऱ्याचढा कामगार नेते नमते घेत क्षुल्लक आश्वासनावरही आदोलन परत घेतात, याच मद्यावर कामगार संघटनांवर नाराज आहेत. या कामगारांनी व्हॉटसॲपवर ५० संघर्ष गुप तयार केले आहेत. त्यात २० हजाराच्या जवळपास कामगार आहेत. यातूनच एसटीच्या समारे २० आगार वा कार्यालयात पावतीमुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे. य अभियानानुसार एकाही कामगार संघटनेला वार्षिक वा आजीवन सदस्य शुल्क देऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. त्याबाबत फलकही लावण्यात आले

मुंबई सेंट्रल डेपो कार्यशाळा. परभणी विभागातील काही आगार, नांदेड विभागीय कार्यशाळा. लातरमधील उदगीर आगारासह राज्यातील इतरही बऱ्याच आसार ता कार्राशालेत पावतीमुक्त अभियानाचे फलक लागले आहेत. सगळ्याच संघटना कामगाराच्या न्यायासाठी लढत असतात त्यामुळे कामगारानी संघटनेविरोधात आदोलन करणे योग्य नाही. उलट सर्व कामगार व संघटनानी सोबत येऊन एसटी कामगारांच्या न्यायासाठी लढायला हवे.

आहेत. काही भागात ऱ्याला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे कामगारांचा विश्वारा परत

मिळवण्याचे आव्हाना संघटनासमीर आहे. आजारांग्रध्ये फलक

FORM N.D.

[See rule 92(3)]

Form of Notice to be published in Newspa

to the Permit holder paper by the succes

It is herby informed for the knowledge of public that Shri. SANTOSH B. NAYAK owner of the Motor Vehicle No.MH04JK4401 covered by Permit No.MH/4/A1TP/CAR/ 2018/897 has expired on 21.05.2021

I VIDVA SANTOSH NAYAK, Address 105 A/6 PARIJAT, SAROVAR DARSHAN, THANE (W) being the successor to the abovementioned to confer intend to use the permit and accordingly. I have applied to the appropriate authority / Regional Transport Office / REgional Transport Office / REgional Transport office.

Any person having any claim or objection in this regard, should within 15 days from publication of this notice, being such fact to the notice of Regional Transport Office / Regional Transport Authority THANE Name of Successor: VIDYA SANTOSH NAYAK

Address	105		PARIJA'		
		DA	RSHAN,	THANE	(W

		स, २४ होमी मोदी			
					रायते/गहाळ झाले आहेत आ
सदर प्रतिभृतीच्या धार	कांनी/अर्जदारांनी	कंपनीकडे द्य्यम भ	एक्सएयन नि	तरपासाठी अ	ार्ज केला आहे. कंपनीने धारन
अर्जदारांना सुचित के	ले आहे की, आ	बर्द्वपीएक औधनिसम	गनुसार सदर वे	अर्ध आर्थाः	ग्रीएफकडे हस्तांतर केले आहे।
	प्रांत कळवावे. अ				नोंदगीकृत कार्यालयात आजन् भागप्रमागपत्र थारक/अर्नदार
धारकाचे नाव	फोलिओ	प्रतिभृती प्रकार	दर्शनी	प्रतिभृती	अनुक्रमांक
	事.		मुल्य	संख्या	
आध्र प्रसाद मौर्या	ए०१००६५१	समभाग	50	9,0	₹ १५३४ ₹३८३ - ₹₹५३४₹४
आद्य प्रसाद मौर्या	ए०१००६५१	समभाग	50	9,0	\$\$49¥\$¥89-\$\$49¥\$X



गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेड

नोंद्रणीकृत कार्यालयः जी-३०, जेम्स ॲग्ड ज्वेलरी कॉम्प्सेक्स-३, सिख, ॲथेरी पुर्व, युंवई-४०००९६. सीआयाहन:एल३६९९२एमएच१९९०पीएलसी०५८७२९

30 सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकारिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	संपलेकी तिमाड़ी ३० सप्टे २०२१	संपलेकी तिमाड़ी ३० सप्टे २०२०	संपत्तेले अर्थवर्ष ३० सप्टे २०२१
	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	पुर्विलोकीत
वार्वचलनासून स्कूण उपन्न (निव्यव)	4846.84	3574.33	15575.57
कातावधीकीता निवळ रश (का व अपवादासक बाबपूर्व)	\$E0.69\$	29.78	333.88
बसुर्व बातावधीकांना निबन्ध राज्ञ (अवरादास्थक बावनंतर)	961,699	88.08	333.86
कारमंत्र कालाक्षीकीता निवात नहां (अपवादात्त्रक बावरंत)	90.555	36.58	27.595
बातावधीर्वाता इतः सर्वेष्टम उत्पर	(0.80)	5.60	0.24
वालावधीकरिता एकुण सर्ववय उत्तत्र (वालावधीकरिता एकरित			
नवः/(रोटा) (कारनाः) व इतः सर्वका उत्तवः (कारनाः))	178,57	86.86	203.88
सम्बाग भाइवल	51,373	51,373	\$8,32
गर्धीय (पृनेमुच्चकित राखीव कारहर)			
उत्पन्न प्रतिमान (स.१०/-प्रत्येकी) (विशेष साधारण बावपूर्व व नंतर)			
व, सूह	1.96	0.83	3.48
व, संभिन्न	8,95	53.0	3,48

- . वरील वितीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७.१०.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत
- बेहराइन पंचार जाने. भी (मिटिंग) ऑक्टिंगेमान प्रेर्ण हिमानोता हैवामस्त्री, प्रमुचेत १८९५ जा निका १३ अनने एति एक्सरेयल मात काम आरोजे पित्रीमा, अभिक हिमाने मिनावी प्रस्तित मुनावीत उद्या अर्थ, प्रिमील, प्रस्तित किर्त निकासी मात्री स्त्रूप, स्त्री प्रमुचेत्रित अपके प्रस्तित क्षिण स्त्रीती मात्रीत स्त्रित स्त्रीती स्त्रीत मित्राओं स्त्रीत स्त्री

- पति निवासे क्षेत्री क्षेत्र के व्याप्त कर 2012 च्या करता त्यांत्र त्यांत्र त्यांत्र त्यांत्र त्यांत्र कर करे अध्येत त्यांत्र त्यांत्र के व्याप्त कर्त्व कर्त्व के व्याप्त क्षेत्र त्यांत्र क्षेत्र त्यांत्र क्षेत्र त्यांत्र क्षेत्र व्याप्त क्ष्यंत्र क्ष्यंत्र क्ष्यंत्र व्याप्त क्ष्यंत्र क्ष्यंत्र त्यांत्र क्ष्यंत्र त्यांत्र क्ष्यंत्र त्यांत्र क्ष्यंत्र त्यांत्र क्ष्यंत्र क्ष्यंत्र क्ष्यंत्र व्याप्त क्ष्यंत्र व्याप्त क्ष्यंत्र क्ष्यंत्र व्याप्त क्ष्यंत्र क्ष्यंत्र

गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेडकां

ART

(नियम-८(१) ताबा सूचन

कर्यदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावय जरण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही ज्यवहार करू र मालमतेसह ज्यवहार केलेला असल्यास त्यांनी आर्ट हीसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड योज्या १.०६.२०२१ रोजी देय राक्षम ठ.१६,७००,१३/— (रुपये सोळा लाख सावहो आणि तेवीस फाक) आरि

्यासा मामसमेषे वर्णन स्थासा मामसमेषे वर्णन प्रमेट क. १०४, १०वा मानता, वर्णि क. हिल्दरश्य वेक्साव १०० की, १०, वर्णि हमा हे हिटने केक- र मृत्यू सा प्रमाण, मार्क्र क. १५ हमा, १०वा की वर्णा, मार्क्रमा हमा वेसामा रोग्ने स्वार्टीय केक- र मृत्यू सा प्रमाण, मार्क्र क. १६ हमा १० की वर्षाया ने १०० हमा हमा वेसामा राज्य काल्या प्रमाण प्रमाण प्रमाण, मार्क्र क. १६ हमा १० की वर्षाया काल्या हमा प्रमाण प्रमाण प्रमाण प्रमाण प्रमाण काल्या हमा प्रमाण प्रमाण

ठिकाण: मुंबई दिनांक: २६ ऑक्टोबर, २०२१

जाहीर नोटीस

<u>आंतर नाटाश</u> माझे असील भी. क्ट्रामा माईक, यद 50 वर्षे, राइते घर क्रमांक ४ चाळ, प्रचानी नगर, कामतचर पिर्वडी, जिल्हा-ठाणे. असा आंढे की गोंखाजन गांळा ने. 5, 1975 चींस्प गूट, तळमजब्दायर, बिल्डिंग बेडांगिंर म्युनिस्पळ डाज्बन नं. 1280 मच्ये, सर्खें क्रमांक 93 आणि 116 हिसा क्रमांक 1 माग, मुखंड क्रमांक 1 आणि 2 मौजे नाट्योली, पिरवेडी नियामपुरा चर्डादो स्थित आणि ये आंडे. महानाप्रपालिक, तालुक प्रिवंडी, जिल्हा ठाणे. वरील दुकानातील मूळ करार नांचनी दस्तारेखज

... : कोणालाही हा दस्तऐवज सापडला असेल, तर तो प्रकार तारखेपासून लिखित स्वरूपात 7 दिवसांच्या आत माझ्याशी संपर्क साधू शकतो. ा—ऑफिस आणि रेसीडेन्स, १९बी, अशोक नगर, डिी—४२१३०२. मो. ८६००१३३५३३ ऑह. मंजय श्रीवास्तव

Arshiya आर्शिया लिमिटेड

ifigea कार्याल्यः २०५ च २०६ (माग), २या मजता, सीजे हा शिव साम इस्टेर, ७२०-८०% क. डॉ.ऑनी बेसंट रोड, वरळी, ४४०००५, सुरू:,+१९-२२-४३७५५०, फेक्स:,+९२ ४३३७५५५, वेबसाईट: www.arshiyalimited.com, ६-पेक: teamsecretaria@arshiyalimited.com

सूचना

सीवी (क्रिस्टिंग ऑक्टिमेक्स्स ऑफ्ट क्रिस्सफोल शिक्कायर्गेट्स) रेण्युकेसन्तर २०१५ च्या नियम ४७ सहमाधिका नियम २१ नुसार सूमना देण्यात येग आते की, २० स्पेट्स, २०२१ रेफी लेग्स्यात शिलाई व अवस्थित व्यक्तिकारिका निर्माण निवासी क्रिक्तिकार सिलाई (एक्ट्रेस व एक्ट्रेस) वर्गस्य अध्यक्त इस्त नियम नियासत केते व मान्यता केते व मान्यता केत्री स्थापनी क्रिक्तिकार स्थापना १३ सोव्हेस्स २०२१ केती व्यक्तीया संसायका मेळावती साम अवस्थित वस्त्याता आस्त्रीत

कंपनीच्या www.arshiyalimited.com आणि लेमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑप डिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल आर्शिया लिमिटेडकरीत

Public Notice by the Advocate Investigating the title of the Property

Public Notice by the Advocate Investigating the title of the Property

NOTICE is hereby given to public at large that the undersigned Advocate is investigating the title of 1) Mrs. SARTIA UMESH KEDIA AND 2) Mr. UMESH OMPRAKSH KEDIA AND FROME THE MEDIA, Indian Instabilitant, presently residing at, Flat no. 1101, Victor Suiding, Regency Heights, Azad Nagar, BHRAHMAND Prase—T, Fondounder Road, Thane (W), Thane 400607, in respect of the property more particularly described in the schedule hereunder written. All persons lawing or claiming any right, title, dam, demand or estate interest in respect of the sad property or to any part thereof by way of sale, exchange, mortingage, let, lease, elien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, essement, russ, bequest possession, assignment of ercumbraines of undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompaned with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication neerof, failing which it shale by resumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect of the saving a result of the process of the

cate: Mumbai sd/-tte : 28.10.2021 Abhishek R. Tembe, Advocate High Court, D/104, Shankardhan Plaza, J. N. Road, Mulund West, Mumbai 400080

A B INFRABUILD LIMITED

Regd. Office: 104, Shubhagan Che, Ltd., Jawahar Nagar, N

Crossing, Goregaon (West), Mumbal, 400104

MN-14520MH2011FcC214804

Tel No. 022-28712114 Website: xwx.abintrabulit

Femail tic. sca@abintrabulit.com

Tel No.: 02.287111 Website: www.abintrabuild.com
Immil Ité: cásolibritabuild.com
Immil Ité: cásolibritabuild.com
Immil Ité: cásolibritabuild.com
Ino Immil Ité: cásolibritabuild.com
Immil Ité: cásolibritabuild.com
Immil Ité: cásolibritabuild.com
Ité: cásolibritabui mpanies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation et al. 88 (Ising) Obligations and Disclosure Regulations (1915 Augustions, 2015 and 188) circuit rated 9 December 2020, the Company is pleased to provide the 38 circuit rated 9 December 2020, the Company is pleased to provide the 2021 circuit of 2021 circuit of the 2021 circuit of 2021 circuit of the 2021 circuit of t

te electronically through electronic voting system visities. NSOI at estiming-medical in Structions for Remote E-voting and E-voting during A6M: structions for Remote E-voting active system on 22** November 2021 (Monday) at 09:00 A.M and ends on 25** November (Thurday), 2021 a 00:50 P.M. The emote e-voting shall not be allowed beyond the aloresid date and time.

10 EM. In the retinous ervouring areas.
In the Register of Members or in the Register of Members are not extended to the propositions as on the out-off data shall be entitled to avail of the facility of remote e-voting; the detailed colorism forth out-off and the facility of remote e-voting in the colorism for the colorism for e-voting are considered in the facilities of 11° ACM of the colorism for the colorism for e-voting are colorism data of the facilities of 11° ACM of the colorism for the co

Wembers who have not registered their email addresses and mobile numbers are requested to Imporating set themselves registered with Bigshare Sender Private Limited (RTA), by clicking the link https://www.Bigshareonline.com imporations again to receive copies of the Annual Report for PY2020-2 along with the Notice of 119 AGM and a lid registered with the companylyou Depository Participant to receive timely communications.

sepastory Participant to receive timely communications. Ammer of Johning the A-GMK: he instructions for attending the AGM through VC/QAVM are provided in the locided of 11% AGM Members present at the meeting through VC/QAVM and who ad not cast their votes on the resolutions through remote e-voting and are therwise not barred from deling so, shall be eligible to vote through e-voting ystem during the AGM. Members who have cast their votes by remote e-voting rort to the AGM may sist enterloyarticipate in the AGM through VC/QAVM hackly of shall not be allowed to cast their votes again at the AGM. services who have securited shares and become members of the Company after services who have securited shares and become members of the Company after consistency 15% (November, 2021).

Book closure for the property of the Companies Act. 2013 read to the Companies Act. 2013 read with Companies (Act. 2013 read with Companies (Act. 2013 read with Companies (Management and Administration) Rule., 2014 and Regulation 62 of SEBI (LODR), 2015 applicable rules thereused the Regulater Of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, November 2019, 2021 to Hridge, Inclusive) for the purpose of Annual General Meeting, Incase of any givenance commeded with facility for voting by electronic means, please contact Compliance officers at sea, 2011 toth days please contact Compliance officers at sea, 2012 toth days please contact Compliance officers at sea, 2012 toth days please contact Compliance officers at sea, 2012 toth days for the contact Compliance officers at sea, 2014 for details planted in the color of sea of the three members whose questions of the color of sea of the color of the colo

www.evoting.nsdl.com or write an email evoting@nsdl.co.in or contact at to free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30.

For and on behalf of A B Infrabuild Limite

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सी आयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८, ई-वेल:info@authum.com, वेबसाइंट:www.authum.com नोदणीकृत कार्यालय: ७७७, रोहम बेंटा, कि प्रेम अर्थन मार्ग, सीमन पॉट, मुंबर-४०००२२,जु.क.१०२२-६७४७२१५७ ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

-11(01 34 34 34 34 34 34 34 34 34 34 34 34 34	TIMIL(III OII	2011-11(161(1	14(114111-	1711 91 9109	(रु.लाखात)
	संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष	
30.09.2029	30.06.2029	30,09,2020	30.09.2029	30.09.2020	39.03.2029
अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
98949.24	80354.58	४६१८.४५	98703.89	9909.35	२५५३६.९०
98,38,82	39493.42	2339.90	44840.98	2924,63	94024.62
95530.85	39493.42	2339.90	44840.88	2924,03	94094.63
98594.85	२९८६०.५२	9649.90	88434.98	9584.63	93430.62
990068.90	93904.83	92843.92	203668.60	369000.29	98865.64
9596.84	9693.93	9992.69	9886,84	9942,69	9893.93
					996.23
	30.0%.2029 300'00'00'00'00'00'00'00'00'00'00'00'00'	\$\psic \text{sheek (Brugg)} \$\lambda_0 \text{sheek (Brugg)} \$\lambda			2005-2029 2006-2029 2005-2020 2005-2029 2005-2020

---30.0९,२०२९ रोजी समलेल्या तिमाही व अर्थकांकरिता वरील अलेखापरिक्षित विशीय निष्कार्याचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आगि ल तारखेला लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत व शिकारस करण्यात आल्यानंतर २६ ऑक्टोबर, २०२९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत म

तारखेला वेबतामिनीहर्ने भूमिकिनीकी व गिकारस करणाया जायानंतर २, औक्टोबर, २०२१ रोजी झाकैत्या संसादक मंद्रकारया सभेत मान करणाया आहे. याचे क्रामित लेखानीकार्याद्रों मामिति सुनीतिकान सम्पत्त पेका टायाद अकेमबाद कारता त्याचा लेखान कारत चेकी (क्रिसिंग जीविकोनाना जीक क्रिकारोक्त शिकारपरिदा) खेलुकेत २०५५ च्या नियम ३ अन्यादे वर्टीण एक्सकेपात हातर करणाता आहे. वेजारिक विद्योग निकारीन लेकित मुन्यातीन जात जाते. क्रिकारीन सिकारीन संस्थान प्रमुख स्टीक एक्सकेपाया www.bscindia.com जाते क्रमीता www.authum.com वेकताल्यार जात्यका जी

जान वरमाच्या www.authum.com बरसाइटरन राज्या आहु. रहर असेवापरिकार किसीटा मिश्रवे हं भारता वर्ससायराज्ये सिक्षुय कंमी कावदा २०१३ चे वरमा १३३ सहाविता त्यातील आवश्यक मियम आं कंमा (भारतीय लेखाप्रमाण) अधिकेपम, २०१५, मुझारित्यामांगे कंमा (भारतीय लेखाप्रमाण) (सुधारित) अधिकेपम, २०१६ नुसार इसर संस् योजनेआर्कात विशित स्वादीय लेखान्या (स्वादाय) स्वादाय स्वादाय केले आहेर.

PUBLIC NOTICE

said Property.

All persons have a related to the All persons have any right filled and netwest by way of sale, lease, assignment, teranor, exchange, mortgage, gift, lust, inheritor, maintenance, lert, essement, exchange, mortgage, gift, lust, inheritor, maintenance, lert, essement, exchange and the same known in writing with the copies of all supporting accounted to be an extra to be about the same known in writing with the copies of all supporting members of the same known in writing with the copies of all supporting members of the same known in writing with the copies of the same will be advised. The same will be advised as the same will be advised as the same will be advised. The same will be advised as the same will be advised as the same will be advised. The same will be advised as the same will be advised. The same will be advised as the same will be Address: Shanti Nivas Soc., Sec 7 Room C 16 Chark op Kandivali west EMAIL: https://paria196@iomail.com

hone no.:-9633196196
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Shop no. 7 (Printed as 9 in Permanent Alternate Accommodation Agreement) and all that piece and parcel of the property admessing apx. 145 square ft. carpet area, at Shop no. 7, Sai Shopping Mall, S. V. Road, Near Jaya Talkies, Borivali (west) Mumbai-400092. Dated 28° day of October, 2021. Hitesh Kanji Faria

धर्मादाय आयुक्त भवन, १ ला मजला, सास्मिरा बिल्डी सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३०

क न्यास नोंदणी कार्यालय, बृहत्सुबई विभाग, बृहत्सुबई चौकशीची नोंदीस वेश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७ओ वाचावे) बदल अर्ज क्रमांक : ACC-VII/883/2021

(महत्तराष्ट्र कांकानिक क्रिक्सत वावस्था अधिनिया, १९५० के करून २२-निया ५ वर्ध्य बाधो व्यावस्थ्र करून अर्थ कर्मा वर १-निया ५ वर्ध्य बाधो व्यावस्थ्र करून अर्थ कर्मा वर १०८८ शाक्षित्रश्चित्र (वर्ष्ट्र कर्मा १८०९) वर्ष्ट्र वर्ष्ट्र कर्मा वर्ष्ट्र वर्ष्ट्र कर्मा वर १०८९ शाक्षित्र १८०० वर्ष्ट्र कर्मा वर्ष्ट्र वर्ष्ट्र कर्मा वर्ष्ट्र कर्मा वर्ष्ट्र कर्मा वर्ष्ट्र वर्ष्ट्र कर्मा वर्ष्ट्र वर्ट्य वर्ष्ट्र वर्ष्ट्र वर्ष्ट्र वर्ष्ट्र वर्ष्ट्र वर्ष्ट्र वर्ष्ट्र वर्ष्ट्र वर्ष्ट्र वर्ध्य वर्द्र वर्ध्या वर्द्ध वर्ध्य वर्ध्य वर्ष्ट्र वर्ध्य वर्द्ध वर्ध्य वर्ध्य वर्ध्य वर्द्ध वर्ध्य वर्ध्ट्र वर्ध्य व



सही/-प्र. अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, बृहन्मुंबई यांचे करिता

YES BANK

येस बँक लिमिटेड

य: येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताकुझ (पुर्व), एल६५१९०एमएच२००३पीएलसी१४३२४५, नोंदणीकृत व कॉपोरेट कार्यालय: मुंबई-४०००५५. सीआयएन: एल

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

जाअवीं, वासांविकती है सिल्युरीटावदेशन अन्त विक्तन्द्रकान ऑक फिनानिकाल और स्पू अंक एनजोसीन्ट आँक सिल्युरीटी इंटरेस्ट ऑक, १००२ (काबदा) अंतर्गत देश बंक लिमिटेडच (बंक) आंतिका अंगिकारी आंत्र आंचि सिल्युरीटी इंटरेस्ट ऑक, १००२ (काबदा) अंतर्गत देश बंक लिमिटेडच (बंक) आंतिका अंगिकारी आंत्र आंचि सिल्युरीटी इंटरेस्ट (एनजोसीन्ट) हरूस, १००२ रचा निवस ५ शतवाचिता करना २३(१२) अन्यने असलेत्वा आंक्षांत्र कावित केत्रंत्र आंचित विक्तंत्र अंतर्गत मार्चा पूर्वनुत्रम वंता सद सूचना प्रात नावेज्यस्य ६० दिवसाच्या आत खाली नमूद केत्रंत्रण अंदित्रम कावेदाा/अंतिमृती पुरवजादा व सर्वसामान्य अंतर्गत/अंतिमृती पुरवजादा व सर्वसामान्य अंतर्गत अंतर्गत/अंतिमृती पुरवजादा व सर्वसामान्य अंतर्गत अंतर्गत/अंतिमृती पुरवजादा व सर्वसामान्य अंतर्गत कंत्रंत्रण अंतर्गति एक्सिंट केत्रंत्रण अंतर्गति अंतर्गति असले कावेदाा/अंतिमृती पुरवजादा व सर्वसामान्य अंतर्गत कर्याचा आंत्र असलेत्रण अंतिकाराअंतर्गत खात्री नमूद केलेल्या पारामतेचा खाली नमूद केलेल्या पारामतेचा खाली नमूद केलेल्या पारामतेचा खाली नमूद केलेल्या पारामतेचा खाली नमूद केलेल्या वार्त्याच्या कावेदा पारामतेचा कंत्रता/अंतिमृती पुरवजादार आणि सर्वसामान्य अंतरेस वंत्रे स्व सावय क्रप्याच तेच की, सद्य मालानतेसह कोणाताती व्यवदास करने यो अधिकार पारामतेसह कोणाताती व्यवदास करने यो अधिकार पारामतेसह कोणाताती प्रतास कर्याच कर्त्याच करनेता अधिकाराक्षाच्या करनेता अध्याच विक्र कर्त्याच्याच करनेता अध्याच क्रात्र अध्याच करनेता क्याचा विक्र कर्त्याच्याच करनेता अध्याच अध्

ुक्ता ने जन पहुर हिससा ध्वान कर्म तथा तथा। अरुपता नेंद्र आसाबी की, उपरोक्त कायायण करता १२(८) अन्वयं जर विक्री किंवा इस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपूर्व कोमपताही बेळी आसाहाता आत्वाता सर्व खर्च व अधिभार तसेच मुख्य बासह एकतित रक्षम आमध्यायके जमा केट्यामा पूर्व आमध्यावक्ट्स स्टर्स रमिसूम मालास्त्रीय किठी अववा इस्तांतरणाकरीता आणि प्रतिभृत मालासन्त्रेया विक्री किंव इस्तांतरणाकरिता आमध्यकस्ट्र कोणताहि पुसील कारबाई केटी जाणार नाही.

	तारण मालमत्तेचे तपशील						
अ.	कर्जदार, सहकर्जदाराचे	तारण मालमत्तेचे	एकूण थकवाकी	<u>मागणी सूचना दिनांक</u>			
क्र.	नाव	वर्णन	रु.	सांकेतिक ताबा दिनांक			
8	आशिष ए. सिंग,	पलॅट क्र.सी ११७, सी विंग, देवसृष्टी कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स बिल्डिंग नं.२	रु.	<u>03.04.9099</u>			
	नेहा सिंग	कोहीसोलि., निळेमोरे, नालासोपारा, पालधर-४०१२०३, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०३.	६,३४,६६५.९६	94.90.9099			
2	अमित मलिक,	फ्लॅट क्र.डी २०३, २रा मजला, साई स्वप्न अपार्ट. क्र.०२, मनबेलपाडा,	रु.	03.04.2028			
	अतुल विलास मलिक	विरार पुर्व, पालघर–४०१३०५, ठाणे, महाराष्ट्र–४०१३०५.	२२,७४,५६१.३८	24.80.2028			
B	फरीद फिरोझ पोईसरवाला, आशिक अली फिरोझ पोईसरवाला	फ्लॅट क्र.बी ५०६, ५वा मजला, श्री सिद्धीविनायक अपार्ट., ए व बी विंग, बोळींज नाका, विरार पश्चिम, पालघर, मुंबई, महाराष्ट्र-४०१३०३.	रु. २४,९८,८९६.३९	<u>03.04.9079</u> 94.90.9079			
¥	सुनिल शिशराम दिगरवाल, शिशराम भवरलाल दिगरवाल, आची शिशराम दिरगवाल	फ्लॅट क.४०२, ४था मजला, कृष्ण वाटिका कोहीसीलि., इंट्रलीक फेज ३, भाईदर पुर्व, आणे-४०११०५.	रु. २५,६४,६८७.५९	<u>03.04.2028</u> 24.80.2028			
Ģ.	योगेश सुरेश मिश्रा,	फ्लंट क्र.२, तळमजला, बी बिंग, न्यु गुरुकृपा कोहीसोलि., एव्हरलाईन सिटी,	क.	03.04.7078			
	मीनु योगेश मिश्रा	वसई पुर्व, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०८.	१९,९८,९८३.५१	74.80.7078			
ξ	गणेश नामदेव कांबळे,	फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, विंग बी, दिव्य सृष्टी कोहीसोलि., आचोळे रोड,	क.	<u>03.04.2028</u>			
	दीपाली गणेश कांबळे	गाव आचोळे, नालासोपारा पुर्व, पालघर, ठाणे, महाराष्ट्र–४०१२०९.	२२,१२,१५५.५६	24.80.2028			
ь	रवी आर. कनोजिया,	पलॅट क्र.वी २, तळमजला, कस्तुरी वंदना कॉम्प्लेक्स, फाटक रोड, भाईंदर पुर्व,	ह.	23.05.2028			
	अनिता रवी कनोजिया	जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४०११०५.	२७,९९,२५३.७६	24.80.2028			
٥	अरविंद किशोर सिंग,	फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, ए बिंग, अबंतिका कॉम्प्लेक्स, चंदनसार रोड,	रु.	<u>१८.०६.२०२१</u>			
	किशोर कमल सिंग	विरार पुर्व, पालघर, महाराष्ट्र–४०१३०२.	२४,६६,६९०.९६	२५.१०.२०२१			
٩	उगनकुमार कामदेव झा, कामदेव दुखराम झा, प्रियांका उगन झा	पलॅट क्र.७२, तळभजला, बी बिंग, संभव टॉवर कोहीसोलि., पद्मावती नगर, बोळॉज नाका, विरार पश्चिम, पालघर, विरार, महाराष्ट्र-४०१३०३.	रु. १९,६७,५३८.४१	<u>86.06.7078</u> 74.80.7078			
۹0	आलम अब्दुष्टा खान,	फ्लॅट क्र.२०५, २रा मजला, पांडुरंग छावा कोहीसोलि., बी.पी. रोड, भाईदर	₹.	<u>१८.०६.२०२१</u>			
	तबुस्सुम आलम खान	पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५.	१७,९८,१८७.७०	२५.१०.२०२१			
११	टेन्यु कॉर्पोरेशन, वीपक व्ही. चौहान, ललिताबेन ए. टेलर, भरत चौहान	मालमना १: औद्योगिक गाळा, जसराज इंडस्ट्रीबल इस्टेट, २०१, २रा मजला, इमारत नं.१, एस.क्र.४२, एच.क्र.५, वसर्ड पुर्व, गाव सातिवली, ठाण-४०१२०८ वेथील जागेचे तत्सम तारण.	रु. २,११,३६,८८४.५४	87.00.7078 74.80.7078			
		मालमत्ता २: निवासी मालमता फ्लॅट क्र.१७०१, १७वा मजला, बी विंग, श्रीपती कॅस्टल, खेतवाडी बॅक रोड, गिरगाव, मुंबई-४००००४ वेथील जागेचे तत्सम तारण.					
दिनांक: २५.१०.२०२१ सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मंबर्ड येस बँक लिमिटेड							
.54	3-4						

shemaroc

शेमारु एन्टरटेनमेंट लिमिटेड

(सीआवप्त: एत६७१२०एमएच२००५पीएलती १५८२८) श्रोमक ताकन, प्लार्ट क. १८, मोळ को-ऑप.ई. इस्टेट, अंधेपी कुलां रोड बर, अंधेपी (पूर्व), ९०००५२, ट्रेक-११-२२५-२४६१९५१; फंक्बर १५१-२२-४०३१९५११; : compliance.officer@shemaroo.com खेबसाईट :www.shemarooent.com

				(रु. लाखांमध्ये-	
अनु.क्र.	तपशील	संपलेले	त्रैमासिक	३०.९.२०२१ रोजी	
		३०.९.२०२१ (अलेखापरिक्षित)	३०.९.२०२० (अलेखापरिश्चित)	संपलेले अर्धे वर्ष (अलेखापरिक्षित)	
٩.	प्रवंतनातून एकुण उत्पन्न	१२,३२०	4,900	१९,८२६	
۹.	कालावधीसाठीचा निव्वळ नफा (कर/अपवादात्मक आणि/र्किवा अतिरिक्त बाबी पुर्वीचा)	784	(९३७)	(৬६	
ą.	करपूर्व कालावधीसाठीचा निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा)	284	(939)	৩६	
٧.	करपश्चात कालावधीसाठीचा निव्यळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा)	960	(९२१)	688	
۹,	एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात)	२६७	(९१५)	१३१	
ξ.	समन्याय भागभांडबल (दर्शनी मुल्य प्रत्येकी १०/-)	२,७१८	२,७१८	२,७१८	
ъ.	राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकन राखीव वगळून)	-	-	-	
۷.	प्रति शेअर प्राप्ती प्रत्येकी रु. १०/- (अतिरिक्त बाबीपूर्वीचा आणि नंतरचा)				
	पायाभूत :	9.00	(3.39)	0,40	
	सौमिकृत :	9.00	(3.39)	0.40	

या :
सांति निष्कार्यने लेखानरीक्षा समितीकदूत पूर्विलोकन करण्यात आलेले आहे आणि संचालक संडळाच्या दिवांक २६
आंक्ट्रीकर,२०२१ रोमीच्या त्याकेळीव्ययेते त्रंजू करण्यात आलेले आहेत.

संबी (सुचीवच्दता आणि इन्द्र ग्राटीकरण आवश्यकता) वितिक्षणावती, २०२५ चा वितिष्य ३३ अन्यये त्रेआ बाजारामध्ये दाखल केलेल्या दिलांक २० सर्ट्या,२०२१ रंगी संचलेल्या वितासक आणि अर्था वर्णाप्येत्वत्या एकविकृत आणि सर्ट्डअलीन वितास विकास व्यास्था वर्णाप्येत्वा वर्णाप्येत्वा सामाय आहे. अलंबामधिकत वितीस विकासीचा संपूर्ण नसून करमी, नैजनल सर्टीक एक्पलेंब अर्था इंग्लिप होत्या इन्द्र आणि स्वास वर्णाप्येत्वा संचारिक चा अर्जु . www.shemanoosni.com. www.nseindia.com. आणि www.bseindia.com. या संकास सरळाव उद्यस्त्र अर्था

क. स्टडअलान वित्ताय निष्कषांची आंतरिक्त माहिती खालील	प्रमाणे आहे:				
			(रु. लाखांमध्ये-)		
तपशील	, it	संपलेले त्रैमासिक			
	३०.९.२०२१ (अलेखापरिक्षित)	३०.९.२०२० (अलेखापरिक्षित)	संपलेले अर्धे वर्ष (अलेखापरिक्षित)		
प्रवंतनातून एकुण उत्पन्न	१२,०४४	५,८२६	१९,३०२		
कर पूर्व नफा	२८२	(८१४)	963		
कर पश्चात नफा	3%0	(১%)	२५१		
एकुण सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात)	3%0	(৬९८)	२५१		

श्रेमारु एन्टरटेनमेंट लिमिटेड करीता हिरेन उ. गड मीर्दओ आणि मीर

ठिकाण : मुंबई दिनांक : २७ ऑक्टोबर,२०२१